

आ.सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका

राम खाडेंची केस घेतलेल्या असीम सरोदेचा गंभीर आरोप

पुणे (सरकार): राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. राम खाडे यांच्यावरील हा हल्ला करण्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी केला आहे. मनोज चौधरी यांच्यानंतर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राम खाडे यांच्याप्रमाणे माझ्याशी जीवितला धोका असल्याचं खाडे यांनी स्वतः मला सांगितलं होतं, असं पुण्यात बोलताना असीम सरोदे म्हणाले आहेत. तर, राम खाडे यांच्याशी माझं १५ दिवसांपूर्वी बोलण झालं होतं, त्यांना सांगितलं होतं जीवाला जपून काम कर. ते म्हणाले होते माझ्यासोबत लोक असतात. मी जपून काम करत आहे. तरी देखील राम खाडे यांच्यावर हल्ला झाला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याची विशेष चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.

दरम्यान, सुरेश धस यांनी आधी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राम खाडे यांनी केला होता. या संदर्भातील केस असीम सरोदे यांच्याकडे होती. इनामी जमिनी भोगवटा वर्ग - २ च्या आधी येथील जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी वेळोवेळी केलेला आहे.

सेवा कार्यासाठीच्या वक्फ, मंदिर ट्रस्ट यांच्या इनामी जमिनीवर सुरुवातीला दुसऱ्यांची नावे चढवायची. त्यानंतर आपल्या नावावर वाळवायची हे सुरेश धस यांचा षडयंत्र असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे. दुसरीकडे, "राम खाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा पर्दाफाश करत आहेत. मध्यंतरी त्यांनी आधी तालुक्यातील विविध देवस्थान इनाम जमीन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका होता. म्हणून मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खाडे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती. तसेच न्यायालयानेही त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली याची माहिती नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे," असं सरोदे म्हणाले आहेत.

beedsarkar

E-mail : beedsarkar @ Gmail.com

E-mail : beedsarkar @ Gmail.com

किंमत: १ रु.

पाने : ४

बीडसरकार

बीड महाराष्ट्र ■ वर्ष १३ वे ■ अंक ३२ ■ शनिवार २९ नोव्हेंबर २०२५ ■ RNI NO. MAHMAR/2012/49908 ■ पोस्टल दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ ■ पाने ४ ■ किंमत १ रु.

Beed MAHARASHTRA ■ Year 13 ■ Issu 32 ■ Saturday 29 November 2025 ■ RNI NO. MAHMAR/2012/49908 ■ पोस्टल क्रं.No.L/SB/Beed/RNP-248/2025-2027

ज्येष्ठ, दिव्यांगांना मतदान केंद्रावरच मतदानाला जावे लागणार



पुणे (सरकार): लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ, तसेच दिव्यांग मतदारांना देण्यात आलेली घरबसल्या मतदानाची (होम व्होटिंग) सुविधा येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत नसेल. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अभावी ही सुविधा देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक

आयोगाने स्पष्ट केले असून, ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना आता मतदान केंद्रावर येऊनच मतदान करता येणार आहे. राज्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. तर, पुणे जिल्ह्यात १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींमध्ये येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे मतदान वाढीसाठी विशेष मोहिमा, जागरूकता उपक्रम अथवा घरभेटी घेण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अशा स्वरूपाच्या कुठल्याही मोहिमा राबवण्यात आलेल्या नाहीत. तसेच, लोकसभा आणि

विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावरील अधिकार्यांकडून घरोघरी जाऊन '१२ ड' अर्ज भरून घेण्यात येत असत. मात्र, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी अशी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.२७) सर्व

निवडणूक निर्णय अधिकार्यांची दोन टप्प्यांत ऑनलाईन बैठक घेतली. मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदी सोयीसुविधांबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी दिव्यांग व ज्येष्ठांना घरातून मतदानाची सुविधा देण्याबाबत विचारणा झाली असता, उपलब्ध कर्मचाऱ्यांची

संख्या अपुरी असल्याने अशी सुविधा देणे शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करणे, व्हीलचेअर ठेवणे, तसेच अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी तळमजल्यावरच मतदान केंद्र, ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.


आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याचे औषध मिळणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खोकल्यावरील औषधाच्या अतिसेवानामुळे तसेच त्याच्यातील घातक घटकांमुळे लहान मुलांचे मृत्यू आणि गंभीर दुष्परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने याच्या अनिर्बंध विक्रीवर कडक निर्बंध लादण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे अनेक खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकल दुकानांमध्ये दिली जाणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून, औषध विक्रेत्यांना प्रत्येक प्रिस्क्रिप्शनचा रेकॉर्ड ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर, कफ सिरपच्या उत्पादन आणि गुणवत्ता तपासणीचे नियम अधिक कठोरपणे पाळणे

अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारच्या सर्वोच्च नियामक संस्था असलेल्या औषध सल्लागार समितीने कफ सिरपला त्या शेड्यूलमधून वगळण्याची मंजूरी दिली आहे, ज्या तरतुदी कफ सिरपला परवाना आणि विशेष कडक नियम होत्या. म्हणजेच, या निर्णयामुळे कफ सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि प्रिस्क्रिप्शन बंधनकारक असेल. औषध सल्लागार समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत भारतातून निर्यात केलेल्या अनेक कफ सिरपमध्ये घातक रसायने (उदा. डाय-एथिलीन ग्लायकोल आणि एथिलीन ग्लायकोल आढळली होती. या घटकांमुळे गांबिया, उझबेकिस्तान

आणि कॅमेरूनसह भारतात मध्य प्रदेशातही काही लहान मुलांचे मृत्यू झाले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर, खोकला-सर्दीसारख्या सामान्य आजारांवरही नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेतील, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले की, "मुलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे." चुकीच्या औषध सेवनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही लोक कफ सिरपचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे तसेच अनेक पालक डॉक्टरांना विचारल्याशिवाय मुलांना हे सिरप देत असल्याचेही समोर आले आहे. या नव्या नियमामुळे या दोन्ही समस्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे.


"२० वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याला डावलतात, मला खूप वाईट वाटतं"-ना.गडकरी



नागपूर (सरकार) केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय घराणेशाहीच्या मुद्द्यावरून परखड मत व्यक्त करत, सर्वच राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. घराणेशाहीवर टीका करणारेच नेते आगामी निवडणुकांमध्ये सगळे नियम धाव्यावर बसवून आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देत असल्याने नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठवाना कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिले जाते, याचे आपल्याला मनापासून वाईट वाटते, असे थेट विधान गडकरी यांनी केले.

घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल राजकीय वर्तुळात नेहमीच टीका होत असते, पण सत्ताधारी पक्षाच्याच नितीन गडकरी यांनी यावर अत्यंत परखड भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या विरोधात थेट जनतेचेच निर्णय घ्यायला हवा असे म्हटले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. "मला खूप वाईट वाटतं की २०-३० वर्षे काम करणारा कार्यकर्ता तिकीट मागतो त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला किंवा मुलाला तिकीट द्या. त्याचे तिकीट जाते. हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. पण याला कारण जनता आहे. कोणत्याही पक्षाचे असे वारसदार उमेदवार उभे राहतील त्यांना निवडणुकीत जनतेने पाडले तर ते लोक त्यांना उभे करणारच नाही. जनतेने यावर प्रतिक्रिया द्यायला हवी. पण जनताच त्यांना निवडून देते आणि त्यांना स्विकारलं जातं," असं नितीन गडकरी म्हणाले.

केजजवळ पहाटे एसपीच्या गाडीचा अपघात



बीड (सरकार): येथील पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास घडली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.केजजवळ एका पोलवर गाडी धडकल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. रात्री पोलीस अधिक्षक नवनीत काँवत परळीच्या विद्यानगर भागात गोळीवार झाल्यामुळे तातडीने गेले होते.रात्री उशिरा असल्याने केजजवळ एका पोलवर धडकली. यावेळी कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या अपघातात गाडीचे काही नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी मात्र झाली



अधिक्षक नवनीत काँवत यांच्याशी वतीने संपर्क केला असता त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत मी आणि माझी टीम सुखरूप असल्याचे सांगितले.गाडीत आम्ही सर्वांनी सीट बेल्ट लावले होते म्हणून कोणतीही अप्रिय घटना घडली नाही असे ते म्हणाले.

३ मुली असल्यास एका मुलीचा शैक्षणिक खर्च,मुलीच्या लग्नाला वीस हजार आर्थिक मदत!

विजयी झाल्यास मिलिंद नगर नावाने प्रभागास रुग्णवाहिका देणार!

प्रभाग २ च्या उमेदवार अदोडे मनोरमा अतिष यांचा मोठा वचननाम!

परळी (सरकार): नगरपरिषद निवडणुकीचे बिल वाजले असून शहरांमध्ये अनेक प्रभागांमध्ये प्रचार प्रचंड उत्साहाने सुरू असून प्रत्येक उमेदवार मला निवडून द्या असा आपला प्रचार करत आहे मात्र प्रभाग दोन मधील मिलिंद नगर या भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सौ आदोडे मनोरमा अतिश यांनी मात्र प्रचार न करता प्रभागांमधील जनतेला वचननामा दिला आहे की मिलिंद नगर आज्ञाद नगर आणि भिमानगर या परिसरात अनेक गरीब कुटुंब हाताला काम नसणारे नागरिक आहेत अशा लोकांना सेवा हमी म्हणून एक वचन नामा केला आहे. मी विजयी झाल्यास ज्या घरामध्ये तीन मुले असतील त्या शिक्षणापासून

वंचित असतील अशा घरामधील एका मुलीचा शैक्षणिक खर्च हा पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी घेणार प्रत्येक घरामधील एका मुलीच्या लग्नाला वीस हजार रुपये आर्थिक मदत करणार एवढेच नसून प्रभागाच्या नावाने या परिसरात आरोग्यसेवा नसल्याने नाविन्य युक्त मिलिंद नगर या नावाने जन्मलेल्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करणार असून असा मी वचन नामा देतो असे प्रचारफेरी दरम्यान मतदारांना आश्वासित केले आहे माझे काम इथेच थांबणार नसून प्रभागाच्या प्रत्येक गोष्टीत विकास हे माझे

ध्येय असेल असे मतदारांना विश्वासात घेतले आहे सौ आदोडे मनोरमा अतिश यांचे पती अतिश आदोडे हे अगोदरपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांची सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून पूर्ण प्रभागांमध्ये ओळख आहे दांडगा संपर्क आहे सर्वांशी हितगुज करून बोलणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे त्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना नक्कीच होणार असून मतदारांनी सुद्धा यावेळी मिलिंद नगरचा नगरसेवक होणार असं नारा दिला आहे या प्रचार श्री दरम्यान स्थानिक नागरिकांनी जो कोणी बाहेरचा उमेदवार असेल त्याच्या विरोधात बाहेरचे पारसल बाहेरच घाला असा नारा दिला आहे आणि यावेळी मात्र स्थानिक जात नगरसेवक होणार असे जनतेमधून आवाज येऊ लागला आहे तेव्हा आदोडे मनोरमा अतिश यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रभाग दोन मध्ये चित्र स्पष्टपणे दिसत आहे

काँग्रेसचे आय चे तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे शशी शेखर चौधरी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा सचिव एड वो के ट संजय रोडे जि ल ह ा उ पा ध य क्ष प्रसन्नजीत रोडे तालुका अध्यक्ष राजेश साळवे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती मैनुमा सय्यदहनीफ उर्फ बहादुर भाई प्रभाग क्रमांक पाच ब चे उमेदवार बालासाहेब जगतकर प्रभाग क्रमांक चार च्या उमेदवार इंदुताई शिरसाठ प्रभाग क्रमांक चार बजे उमेदवार सदीप रमेशराव ताटे प्रभाग क्रमांक १६ चे उमेदवार मुलानी उपस्थित होते या कार्यक्रमास मतदार मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सदरील सभा ही परिवर्तनाची नांदी ठरेल अशी येथील

प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार बालासाहेब सोपान जगतकर यांची प्रचार सभा ही परिवर्तनाची नांदी ठरेल

अपक्ष उमेदवार विद्या कपिल बुंदिले यांचा बाळासाहेब जगतकर यांना जाहीर पाठिंबा

परळी (सरकार): नगर परिषद निवडणूक २०२५ निमित्त आयोजित प्रभाग क्रमांक पाच मधील सभा ही परिवर्तनाची नांदी ठरेल अशी चर्चा येथील नागरिकातून होताना दिसत या प्रभागातील अपक्ष उमेदवार विद्या कपिल बुंदिले यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस आय युतीचे अधिकृत उमेदवार बालासाहेब जगतकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला .

परळी नगरपरिषद निवडणूक २०२५ निमित्त प्रभाग क्रमांक पाच ब चे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस आय युतीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब सोपान जगतकर व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती मैनुमा सय्यदहनीफ उर्फ बहादुर भाई यांच्या प्रचारार्थ गणेशपार येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुरेश चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून

काँग्रेसचे आय चे तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे शशी शेखर चौधरी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा सचिव एड वो के ट संजय रोडे जि ल ह ा उ पा ध य क्ष प्रसन्नजीत रोडे तालुका अध्यक्ष राजेश साळवे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती मैनुमा सय्यदहनीफ उर्फ बहादुर भाई प्रभाग क्रमांक पाच ब चे उमेदवार बालासाहेब जगतकर प्रभाग क्रमांक चार च्या उमेदवार इंदुताई शिरसाठ प्रभाग क्रमांक चार बजे उमेदवार सदीप रमेशराव ताटे प्रभाग क्रमांक १६ चे उमेदवार मुलानी उपस्थित होते या कार्यक्रमास मतदार मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सदरील सभा ही परिवर्तनाची नांदी ठरेल अशी येथील

नागरिकांतून चर्चा याच प्रभागातून अपक्ष उमेदवार असलेल्या विद्या कपिल बुंदिले यांनी बालासाहेब सोपानराव जगतकर यांना जाहीर पाठिंबा दिला कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी गेल्या दहा वर्षांपासून सत्ता तालुका विभागाच्या विकास झाला नाही तर शरद पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार हे खाली देखावा कण्यात मशगुल असतात त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस आय व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत असून त्यांच्या विजयावर शिकामोर्तब झाली असल्याची चर्चा येथील नागरिकातून होताना दिसत आहे. या सभेला वाडांतील दलित मुस्लिम भटके मुक्त यांच्यासह विविध मतदार उपस्थित होते.

संपादकीय

‘ग्लोबल साऊथ’चा आवाज : भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी-२० शिखर परिषदेत सहभाग घेऊन ग्लोबल साऊथ आपल्या उपस्थितीने आणि मुद्देसूद भाषणाने सर्व जगावर छाप सोडली. त्यांनी जगाला आरोग्य आणि सध्या गाजत असलेला आर्टिफिशल इंटेलिजन्स या विषयावर जगाला मंत्र दिला. त्याचवेळी ते म्हणाले की, सुरक्षा परिषदेत सुधारणा हा विकल्प नाही तर आजच्या काळाची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व देण्यावर चर्चा होते, पण त्याबाबत अजून ठोस निर्णय अमेरिका आणि चीन आदी राष्ट्रे घेऊ शकलेली नाहीत. पण त्यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी म्हटले, अमेरिकेचा बहिष्कार असतानाही राजनैतिक तणावामुळेही जी-२० शिखर परिषद रुळावरून घसरणार नाही. अमेरिकेचा कितीही त्रागा असला तरीही शिखर परिषद यशस्वी करण्यात दक्षिण आफ्रिकेने पुढाकार घेतला आणि अमेरिकेच्या दडपशाहीपुढे जग झुकणार नाही हे सिद्ध केले. मोदी यांनी एआयचा दुरुपयोग रोखण्यासाठी एक जागतिक समझोत्याचे आवाहन केले. मोदी यांनी शिखर परिषदेत जगापुढे प्रश्न बनून उभ्या राहिलेल्या सर्व प्रमुख समस्यांची सोडवणूक करण्याविषयी उल्लेख केला आणि नुसते उल्लेख करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी यावर उपाय सांगितला. याच परिषदेत मोदी यांनी अनेक द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर चर्चा केली आणि त्यात फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश होता. भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. अमेरिका आणि युरोपची दादागिरी यामुळे संपली असे म्हणायला हरकत नाही. कारण जी-२० ने आता जगाचे नियम बदलले आहेत. इतके दिवस जी-२० ही केवळ अमेरिकेच्या इशान्यावर चालत होती. अगदी जागतिक आरोग्य संघटनेलाही अमेरिकाच आर्थिक मदत देत होती. पण आता अमेरिकेचा बहिष्कार असतानाही तिचे काहीही चालले नाही हे यातून सिद्ध झाले आहे.


अगदी पूर्वीपासूनच जगातील सारे नियम धनाढ्य देश ठरवत आले आहेत आणि बाकी सारे जग त्यांच्या तालावर नाचत होते. पण आता ते दिसले नाही. ही केवळ एक बैठक नव्हती तर ग्लोबस साऊथचे शक्तिप्रदर्शन होते. ज्या दक्षिण आफ्रिकेला मोदी यांनी जी-२० चा सदस्य बनवून एक आपल्या डावपेचाची चुणूक दाखवली. त्याच दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला आणि सान्या श्रीमंत देशांना अस्मान दाखवले आहे. ज्या बदलाची ठिणगी मोदी यांनी पेटवली होती ती आता दक्षिण आफ्रिकेत ज्वालामध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्यात पाश्चात्य राष्ट्रे आणि युरोप भस्मसात झाला आहे. त्याचबरोबर हेही सिद्ध झाले आहे की, जग आता सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या पाश्चात्य तत्त्वावर चालणार नाही तर त्याचे स्वतःचे नियम असतील. या शिखर परिषदेतून जगाला एकच संदेश गेला आहे तो म्हणजे अमेरिका आणि युरोप आता इतरांना कुचलून पुढे जाऊ शकणार नाहीत. एकही देश यातून मागे राहिला तर जग हरेल हा संदेश या परिषदेतून जगाला देण्यात परिषद यशस्वी झाली आहे आणि मोदी यांचा हाच तर उद्देश आहे, की कोणत्याही राष्ट्राची मनमानी यापुढे भारत सहन करणार नाही. याच परिषदेत अमेरिकेचे एक दुय्यम शिष्टमंडळ सहभागी झाले होते पण त्यातून सकारात्मक दिशा दिली आहे ती म्हणजे युक्रैनशी सकारात्मक चर्चा होऊ शकते. या शिखर परिषदेतून महत्त्वाचा संदेश हा दिला गेला आहे की, सर्व महाशक्तींना असा इशारा दिला आहे की, सुधारा अथवा नष्ट व्हा. कारण सर्व जग सध्या एका धोकादायक कालखंडातून जात आहे. सर्वत्र उपासमार, युद्ध आणि असमानता यामुळे संघर्ष पेटलेला आहे. शिखर परिषदेने असा इशारा दिला आहे, की आता खूप झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचा जो विनाश इतके दिवस अमेरिका आणि साथीदार देशांनी चालवला होता तो आता थांबवा. त्यांच्याकडून आता शक्तीचा उपयोग सहन केला जाणार नाही. या सर्व शक्ती संघर्षात भारताचा एक इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे ड्रग दहशतवादाविरोधात मोदी यांनी दिलेली हाक आणि त्याला जागतिक राष्ट्रांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. ड्रग संकटाशी सारे जग झुंजत आहे आणि त्यात आफ्रिकेतील देशापासून ते पाकिस्तानपर्यंतच्या देशांचा समावेश आहे. त्यामुळे या युद्धात सर्व जगाने सामील होण्याची दिलेली हाक ऐकली गेली नसती तरच नवल होते. पण हे आवाहन करतानाही ज्या दक्षिण आफ्रिकेत ही परिषद भरली होती तेथील तरुणांना मोदी यांनी आवाहन केले, की पारंपरिक ज्ञान भांडार पुढील पिढ्यांना सक्षम करण्यासाठी त्याचा वापर करेल. यात आफ्रिकेतील तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी १० लाख प्रशिक्षकांचा समूह प्रस्थापित केला जाईल आणि त्याद्वारे स्थानिक क्षमता निर्माण होतील. क्रिटिकल मिनरल्स यावर जोर देतानाच मोदी यांनी जागतिक अन्न सुरक्षेवर भर दिला आणि त्यासाठी जी-२० शिखर परिषदेचा उपयोग करून घेतला. त्याचबरोबर हवामान आणि इतरही अनेक विषयांचा उल्लेख केला. आपली सर्व चर्चा ही फलदायी झाली असे त्यांनी काल देशात परतल्यावर सांगितले. या संपूर्ण शिखर परिषदेवर मोदी यांची छाप होती आणि ज्या भारताचे नेते केवळ पूर्वी श्रोते म्हणून हजेरी लावत असत त्यांना आता महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळते आहे हा भारताचा गौरव आहे आणि तो मोदी यांनीच घडवून आणला आहे. या सर्व परिषदेवर दक्षिण आफ्रिकेने हा ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली ती अगदी रास्त होती. ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील अधिक एकत्र आले आहेत आणि या परिषदेचा मोठा फायदा झाला आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरण आणि त्याविरोधात कसा लढा द्यायचा यावर भारतासह तिन्ही देशाना मार्ग सापडण्याची शक्यता आहे. या त्रिपक्षीय गटामुळे त्यांना बहुपक्षीय व्यवस्थेत एकमेकांच्या अधिक निकट येणे आणि स्वायत्त आर्थिक एकत्रीकरण शक्य होणार आहे.

तणावामुळे अरवस्थ वाटत असेल तर फक्त तुमच्या सवयी बदला

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तणाव इतका वाढला आहे की इच्छा असूनही त्यापासून पूर्णपणे दूर राहता येत नाही. कधी ऑफिस तर कधी घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तर कधी अभ्यास आणि करिअरच्या टेन्शनमुळे व्यक्ती स्वतःला तणावाखाली अनुभवते. काही प्रमाणात तणाव असणे सामान्य आहे, परंतु जेव्हा तणाव खूप वाढतो तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

सहसा, जेव्हा लोक तणावाखाली असतात तेव्हा त्यांचा स्वभाव देखील चिडचिड होतो आणि अशा परिस्थितीत त्यांच्या नातेसंबंधांवरही परिणाम होतो. असे होऊ शकते की ताणतणाव तुमच्या जीवनावर वर्चस्व गाजवू लागला आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला परिस्थिती हाताळणे खूप कठीण होत आहे. या परिस्थितीत सर्वोत्तम उपाय म्हणजे काही वाईट सवयी सोडून देणे आणि आपल्या जीवनात चांगल्या सवयी अंगीकारणे. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगत आहोत, ज्या तत्काळ तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात-

शारीरिक हालचाल : - लोकांना असे वाटते की शारीरिकरित्या सक्रिय राहणे हा शरीराचे वजन राखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण प्रत्यक्षात त्याचा तुमच्या मूडवरही परिणाम होतो. वास्तविक, जेव्हा आपण आपल्या शरीराची हालचाल करतो तेव्हा अशा प्रकारे एंडोर्फिन सोडले जातात.



जे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि तणाव देखील कमी करते. येथे तुम्हाला हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की शरीर हलविणे म्हणजे दररोज व्यायाम करणे नाही. याचा अर्थ असा असू शकतो की फिरायला जाणे, हलके स्ट्रेचिंग करणे, किंवा नृत्यासारख्या तुमच्या आवडीच्या क्रियाकलापात गुंतणे.

आपल्या भावनांचे नियमन करा : बहुतेक लोक तणावग्रस्त देखील असतात कारण त्यांना त्यांच्या भावनांबद्दल बोलण्यास सोयीस्कर वाटत नाही. खरं तर, जेव्हा तुम्ही स्वतःला व्यक्त करत नाही, तेव्हा ते तुम्हाला जास्त ओझं वाटतं. त्यामुळे तुम्ही खूप तणावाखाली असाल तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही तुमच्या भावना कोणाशीही

शेअर करू शकता किंवा डायरी लिहिण्याची सवयही लावू शकता. एकदा लिहून तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल.

कॅफिनचे सेवन कमी करा : जर तुम्हाला जास्त ताणतणाव वाटत नसेल तर तुम्ही तुमचे कॅफिनचे सेवन कमी करू शकता. खरं तर, जर तुम्ही कॅफीनचे सेवन संध्याकाळी उशिरा करत असाल तर त्यामुळे तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होऊ शकतो. याशिवाय कॅफीन तुमच्या शरीराला डिहायड्रेट करते. म्हणून कॅफिनचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा. त्याच वेळी, आपण कॅफिनऐवजी नारळ पाणी किंवा लिंबूपाणी देखील घेऊ शकता.

पुरेशी झोप घ्या : चांगली झोप घेणे हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. स्लीप फाउंडेशनच्या मते, १८-६४ वयोगटातील प्रौढांनी प्रत्येक रात्री ७-९ तासांची झोप घेतली पाहिजे. झोपेचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो, आपल्या मेंदूपासून दिवसभरातील आपल्या उर्जेच्या पातळीपर्यंत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्याचा स्वभाव थोडा चिडचिड होतो आणि तो स्वतःच जास्त तणावग्रस्त होतो असे दिसून येते. म्हणून, रात्री चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला आनंदी ठेवा. त्यामुळे आता तणावाचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. फक्त या सवयींचा अवलंब करा आणि तुमचे जीवन आनंदी बनवा.

मुलांना सूर्य नमस्कार शिकवा प्रतिकारक शक्ती वाढेल

कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. हे टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत, आजारपण टाळण्यासाठी तरूण, प्रौढ आणि वृद्ध पुरुषांना सतर्क केले जात होते. परंतु येत्या तिसऱ्या लाटेही मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तली जात आहे.

या विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे महत्त्वाचे आहे. तरी आता तीच गोष्ट मुलांवर देखील लागू आहे. यासाठी त्यांना घरात असताना सूर्यनमस्कार करायला शिकवा. चला सूर्य नमस्कार करण्याचे फायदे जाणून घेऊया.

सूर्य नमस्कार नेहमी सूर्याच्या दिशेने करावे.या मुळे

सूर्यापासून ऊर्जा देखील मिळते आणि

रोग प्रतिकारशक्ती पातळी वाढवते.

सुरुवातीला, मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार

हे केले पाहिजे. नंतर हळू हळू वाढवा.

त्याचबरोबर सूर्यनमस्काराचा वेग देखील

वर्तली जात आहे.

* दररोज सूर्याकडे तोंड करून सूर्य

नमस्कार केल्याने शरीरात

व्हिटॅमिन डी मिळत. या मुळे हाड

देखील मजबूत होतात.

* हे दररोज केल्याने आळस आणि

निद्रानाशारील सारख्या समस्या दूर होतात.

* सूर्य नमस्कार केल्याने संपूर्ण

शरीराचा व्यायाम एकाच वेळी होतो. या

मुळे शरीरात ताजेपणा अनुभवतो.

*हल योग तरूण वयात केल्याने शरीरात

लवचिकता कायम राहते.

* बरीच मुलं लहानपणापासूनच खूप

लड्डु असतात, कालांतराने त्यांचा स्थूलपणा

वाढतच जातो. सूर्य नमस्काराच्या साहाय्याने

कमी वयात देखील वजन कमी केले जाऊ

शकते.

* सूर्य नमस्कार फुफ्फुस आणि

बराड्यांच्या स्नायूंना बळकट करते.

* सूर्य नमस्कार १२ आसनांनी बनलेले

आहे. म्हणून हे सर्व वयोगटातील लोक

करू शकतात.

* सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीरात

रक्ताचा प्रवाह सुळीतपणे वाहतो.

* सूर्य नमस्कार केल्याने त्वचेशी

संबंधित आजारांपासून देखील मुक्ता मिळते.

* लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -

सुवातीला, मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार

सूर्यनमस्कार करावे.

- कृम्या योग तज्ञांशी चर्चा करा.

- एखाद्या गंभीर आजार असल्यास

सूर्य नमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला

घेऊन सूर्य नमस्कार करा.

- सुवातीला सूर्यनमस्काराची प्रत्येक

क्रिया काळजीपूर्वक आणि आरामात करा.

जुन्या कपड्यांचा नव्याने वापर



गालिचे, पायपुसणे देखील त्या लगेच किंवा दोन दिवसांत तयार करून देतात. होलसेलने टॉवेल्स, नॅपकिन्स धान्याची जुनी छोटी पोती टाकून शिवून घेता येते. मोठशा सुयांनी रवे तसे पायपुसणे, फडके चटकन शिवून देणा- या बायका अजूनही काही शहरांत घरोघरी फिरत असतात. चिंध्या करून त्यांचे

देखील बघता येते.

घरात, घराबाहेर अनेक जागा अशा असतात की, त्या सातत्याने धुळीने माखून घेतात स्वतःला. तिथे जुने-फाटकेपण धुतलेले सॉफ्स, बनियस्चे तुकडे,एकदा वापसन टाकून देता येतील, असे वापरता येतात. स्वयंपाकघरात अंतर्वस्त्र वापरण्यापेक्षा हे नक्कीच बरे. अनेक घरांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक राहत असतात. हात-पाय चालावे म्हणून थोडीफार कामे करतात दिवसभर. त्यांना अशी छोट्या कमड्यांच्या तुकड्यांची सोय फारच कामास येते. धुऊन वापरायचे काम वाचते. एरवीही कुठे आणि किती धुळीचे ते काम आहे, त्यानुसार अशी छोटशा छोटशा कापडाची वर्णी लावता येते. चांगली फडकी दुस- या त्याहून ब-या साफसफाईला वापरता येतात. धुऊन परत परत वापरता येतात.

मास्क वापरल्याने ऍलर्जी होत असल्यास हे सौंदर्य टिप्स अवलंबवा

आधी सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे चेहरा झाकला जात होता. आता कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी चेहरा झाकावा लागत आहे. सध्या कोरोनाचाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. सध्या दोन मास्क लावावे लागत आहे. या मुळे चेहऱ्यावर अनेक समस्या उद्भवत आहे. कोरोना विषाणूच्या दरम्यान आपण वारंवार आपल्या तोंडाला हात लावू शकत नाही. चला तर मग जाणून घ्या की



आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेता येईल.१ मेकअप करू नका- आपल्याला हे माहित आहे की मास्क लावायचे आहे

तर कोणत्या ही प्रकारचा मेकअप करू नका. या मुळे आपल्याला खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. मेकअप केल्याने चेहऱ्यावरील ऑक्सिजनचा संचार कमी होतो. या मुळे चेहऱ्यावर पुरळ,मुरुम होण्याचा धोका वाढतो.

२ मास्क लावू नका- आपण एकटे असाल तर मास्क लावू नका. बाहेरून आल्यावर चेहरा फेसवॉश ने स्वच्छ धुवून घ्या आणि मॉइश्चराइजिंग सौम्य क्रीम लावून घ्या. या मुळे चेहऱ्याचा ओलावा टिकून राहील.३ दूधपेस्ट लावा- जर आपल्याला चेहऱ्यावर मास्क लावल्याने मुरुम येतं आहे तर रात्री झोपण्यापूर्वी दूधपेस्ट लावा असं आपण १ आठवड्या पर्यंत करा. हळू-हळू

आराम मिळेल .

४ नारळाचं तेल - शरीरावर रॅश आल्यावर नारळाचं तेल लावतात.कारण त्याची प्रकृती थंड असते. जर आपल्याला ही चेहऱ्यावर खाज येतं असेल किंवा रॅश आले असतील तर नारळाचं तेल लावू शकता. या मुळे काही नुकसान होणार नाही.

५ वाफ घ्या- चेहऱ्यात योग्य प्रमाणात ऑक्सिजन चा पुरवठा होत नसेल तर एके किंवा मुमुमांचा त्रास होतो.या साठी आपण चेहऱ्यावर कोरफड जेल लावून गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. या मुळे चेहऱ्यावर ओलावा टिकून राहील, चमक येईल आणि मुरुम देखील कमी होतील.

एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. प्रजननक्षमता सुधारते : हळद शुक्राणूंचे संरक्षण करते आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवते : हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. उत्तम आरोग्य आणि अनेक फायद्यांसाठी प्याा हळदीचा रस पुरुषांनी हळदीचे सेवन कशा प्रकारे करावे. हळद कोमट पाणी किंवा दुधासोबत सेवन करता येते. दररोज रात्री गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने पुरुषांची कार्यक्षमता वाढू शकते. जर हळद काळी मिरिसोबत खाछी तर त्याचा दुहेरी फायदा होतो.दररोजच्या आहारात हळद वापरावी.

विवाहित पुरुषांसाठी हळद अद्भुत फायदेशीर



हळद औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आयुर्वेदात याचा वापर मूड बूस्टर म्हणून केला जातो. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे तणाव, चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक विकारांची लक्षणे सुधारण्यास मदत करते. ही सर्व कारणे इच्छा कमी होण्याची अस् शकतात. जास्त चिंता किंवा ताणामुळे से.क्स हार्मोन्समध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे खाजगी जीवनावर परिणाम होऊ शकतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की हळदीचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते. याशिवाय, हळद इरेक्टाइल डिसफंक्शन दूर

करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. **हळदीचे पुरुषांसाठी फायदे:** टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवते: हळदीचे सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे कामवासना, स्नायू द्रव्यमान आणि हाडांची घनता सुधारते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन सुधारते: हळदीचा वापर इरेक्टाइल डिसफंक्शन सुधारण्यास मदत करू शकतो, असे एका अभ्यासात नमूद आहे. प्रोस्टेटचे आरोग्य सुधारते: हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे

३५ वर्षांत काय केलं ते काय विचारता, तुम्हाला यादीच देतो-माजी मंत्री क्षीरसागर

बीड (सरकार) गेल्या ३५ वर्षांत आपण विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण करत आहोत. राज्यासह देशात भाजपची सत्ता आहे. सर्वत्र विकासाचा बोलबाला आहे. त्यामुळे शहरवासीयांनी येत्या २ तारखेला गल्ली ते दिल्ली साखळी तयार करा, असे म्हणत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच, ‘३५ वर्षांत काय केले?’ असा सवाल विचाराण्यांना ‘सवाल काय विचारता, यादीच देतो’ असे म्हणत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट आव्हान दिले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती रविंद्र घुंबरे यांच्यासह २६ प्रभागांतील ५२ उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील सम्राट लॉन्सच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जयदत्त क्षीरसागर हे बोलत होते.

बैठकीस भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, बाबूशेट लोढा, दिनकर कदम, विलास बडगे, गंगाधर घुंबरे, अरुण डाके, नवनाथ शिराळे, अशोक लोढा, माधवराव

मोराळे, विजूताई महिंद्रे, डॉ.ज्योती घुंबरे, तानाजी कदम, सुधाकर मिसाळ, डॉ.रविंद्र घुंबरे, लाला पाटील चौरं, सखाराम मस्के, सुभाष क्षीरसागर, गणपत डोईफोडे, भागवत पवळ, अरुण बोंगाणे, शरद ढाकणे, अर्जुन बहीरवाळ, नवनाथ कुलकर्णी, विजय सरवदे, प्रकाश इंगळे, चंद्रकांत पेंढारे, संदीप डावकर, भाग्यशी ढाकणे, सतीश पाटील, अंबादास गुजर, अमोल वरपे, सुरेश काशीद यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, जसा हिशोब विचारता, तशी विकासकामेही सांगा. आमच्याकडे लेखाजोखा तयार आहे. म्हणूनच आम्ही मत मागतो. स्व.काकूनी सुरु केलेल्या विकासाची परंपरा आजही सुरू आहे. विकासासाठी आता कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही. मुख्यमंत्री स्वतः आपल्या पक्षाचे असल्यामुळे पुढील काळात विकासकामांना निश्चितच गती मिळणार आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.रविंद्र घुंबरे यांच्या पत्नी डॉ. ज्योती घुंबरे या देखील



भूल तज्ज्ञ आहेत. उघडा कान, ऐका नीट; मोकळा श्वास, बोला नीट, अशी ही सेवा देणारी जोडी बीडच्या जनतेच्या सेवेत आम्ही देत आहोत. त्यामुळेच बीडमध्ये कमळ नक्कीच फुलणार, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. विकासकामे केल्याशिवाय जनता निवडून देत नाही. अन्यथा जाती-धर्माचा आधार घ्यावा लागतो, हे विरोधकांना चांगलेच माहीत

आहे. निवडणुका विकासाच्या मुद्यावरच व्हायला हव्यात, असे सांगून त्यांनी सर्वांनी एकदिलाने काम करून २ तारखेला कमळ चिन्हावर मतदान करून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश देशपांडे यांनी केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह संस्था परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संधी आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा सुस्पष्ट विकास आराखडा त्यांच्याकडे आहे. यासंदर्भात विशाल वाघमारे यांनी शहरातील सर्व समाजांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे डॉ.योगेश क्षीरसागर आहेत. त्यांनी बीडमधील सर्व समाजांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

निर्माण झाला आहे. याच वारशाला पुढे नेत डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या निवडणुकीसाठी कमळ चिन्हावर सक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून डॉ.ज्योती घुंबरे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. शहराचा सर्वांगीण विकास हाच या नेतृत्वाचा मुख्य उद्देश असून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विद्युत व्यवस्था, उद्याने, युवकांसाठी रोजगाराच्या

नाभिक समाजाचा कमळाला पाठिंबा

बीड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर घराण्याने विकासाची परंपरा जपत नगरपरिषदेत सर्वसमावेशक कारभार केला आहे. नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या कार्यशैलीमुळे शहरातील सर्व समाजांना समान न्याय, विकासाची साधने आणि प्रशानसानी शूलभ संपर्क उपलब्ध झाला. त्यामुळे अल्पसंख्याक, वंचित, ओबीसी तसेच सर्व जातिधर्मातील नागरिकांमध्ये या घराण्याबद्दल दृढ विश्वास

पालकमंत्री असताना गेवराईला झुकते माप दिले भविष्यात कोणत्याही कामासाठी थेट पतप्रधानापर्यंत जावू

गेवराईत ना.पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन

गेवराई (सरकार) आपण पालकमंत्री असताना गेवराईच्या विकासाला सातत्याने झुकते माप दिले. अनेक कामांसाठी लक्ष्मण



पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे गेवराईत मोठ्या प्रमाणात कामे झाली. भविष्यातही गेवराईच्या कोणत्याही कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत आपण जावू, त्यासाठी आपण नगर पालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या गिताभाभी

पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, सध्या घड्याळ कपाटात बंद करून ठेवा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी काल गेवराईच्या सभेत केले. माजी खा. प्रितमताई मुंडे यांनीही यावेळी भुमिका

स्पष्ट करतांना गेवराई तालुका आणि शहर सातत्याने मुंडे घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. त्याच पध्दतीने



आम्ही ही बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन यावेळी प्रितमताई यांनी दिले.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या या

सभेमुळे भाजपाच्या विजयावर एक प्रकारे शिकामोर्तबच झालं. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाच्या

मुद्द्याबरोबरच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांचाही लेखा जोखा मतदारांसमोर मांडला.

डॉ प्रीतमताई मुंडे माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी देखील त्यांच्या खासदारकीच्या काळात लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित यांनी सातत्याने विकासाची कामे करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.

बाळराजे पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे गेवराई शहराचा चेहरामोहरा आगामी काळात बदल्याशिवाय राहणार नाही असेही प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

सीसीआय कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा-अनिल जगताप

बीड (सरकार): जिल्ह्यात सुरु असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (उउऊ) मार्फत कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडथळा, अडवणूक किंवा पिळवणूक होऊ नये, यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देत निवेदन सुपुर्द केले.

सध्या बीड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सीसीआयची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, काही खरेदी केंद्रांहून शेतकऱ्यांकडून अनावश्यक विलंब, लांब प्रतीक्षा, गुणवत्तेच्या कारणावरून अनुचित कपात, ऑनलाइन नोंदणी आणि स्लॉट बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, तसेच या कारणावर खरेदी नोकारल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. खरेदी प्रक्रियेत अन्याय किंवा अडथळे निर्माण होत असतील, तर ते तातडीने दूर केले पाहिजेत, असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी निवेदनात नमूद केले. निवेदनात अनिलदादा जगताप यांनी खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकरी-हितकारक करण्यासाठी

काही प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत सर्व सीसीआय केंद्रांवर देखरेख वाढवून शेतकऱ्यांना अनावश्यक अडवणूक रोखवी, गुणवत्तेनुसार दर कपात केल्यास त्याची कारणमीमांसा लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना द्यावी, ऑनलाइन नोंदणी, स्लॉट बुकिंग, तोलमापन व बिलिंग प्रक्रियेत तांत्रिक कारणे दाखवत होणारा त्रास तातडीने थांबवावा, शेतकऱ्यांसाठी शेड, पिण्याचे पाणी, बसण्याची सोय, स्वतंत्र रांग अशा मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. दैनंदिन खरेदीचे निरीक्षण

अहवाल जिल्हास्तरावर पुनरावलोकनासाठी सादर करावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाहीसाठी विशेष पथक नियुक्त करावे. या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व न्याय्य पद्धतीने राबवावी, अशी मागणी या निवेदनातून पुढे आली आहे.



व प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. आयु जी.एम.भोले,ए.एल औसरमल, प्रा अशोक गायकवाडयांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम आदर्शाचे पुष्पदीप धुपाने पूजन करून त्रिवार वंदन करून संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन अध्यक्षांनी घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड तेजस वडमारे यांनी केले तर प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी. जी वानखेडे यांनी केले अॅड साळवे यांनी १९३० च्या गोलमेज परिषद मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या भाषणापासून ते घटनासमितीची निर्मिती, त्यातील डॉ. बाबासाहेबांचा प्रवेश व मसुदा समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी आणि घटना निर्मिती साठी त्यानी घेतलेले अपार कष्ट व त्याना अभिप्रेत असलेली एक सार्वभौम, गणराज्य,समाजवादी, धर्मनिरपेक्ष, भारतीय लोकशाही घडविण्याचा तसेच कायदेमंडळ, प्रशासन व न्याय मंडळाला काही अडचणी आल्यास त्या योग्य प्रकारे सोडवण्याकरिता भारतीय संविधानाचाच कसा आधार घेतला जातो हे समजेल आशा अनेक

उद्हारणा द्वारे समजावून सांगितले.ह्या प्रसंगी प्रशांत वासनिक व प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड अॅड डी.एम विद्यागर यांनी देखील देशाची शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक समता, बंधुता व न्याय स्थापने करिता भारतीय घटनेचे महत्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन से. नी. जिल्हा प्रबंधक यू एस वाघमारे (एलआयसी) यांनी व्यक्त केले. करंय क्रमास बौधचायर् डी एन पोटेभरे,आयु काताबाई वंजारे, मनीषा शिंदे, सुनीता चक्रे, विशाल वडमारे, वंदना वाघमारे, काशिनथ वाघमारे, डी. एम राऊत,प्रा. बी.पी सिरसट, प्रा टी. जी कांबळे, प्रा. व्ही. डी गाडे, सिद्धांत सरपते, टी.बी उजगरे, श्रीरंग डोळस, सुधाकर वाघमारे,जनार्धन इनकर, मुख्यध्यापिका वैशाली शिंदे, श्रीमंत उजगरे, सरपंच मारोती सुरवसे, भागुबाई कांबळे, विमल डोळस, यु.ए आठवले, राणुजी निकाळजे, छायाताई, कौशल्य गायकवाड, बहुसंख्य बालक बालिकांची उपस्थिती होती. सरणाचयने कार्यक्रमाची सांगता झाली.

सन-२०२६-२७ साठी नियोजनचा आराखडा वेळेत सादर करा -जिल्हाधिकारी जॉन्सन

बीड (सरकार)जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २०२६-२७ साठीचे परिपूर्ण नियोजन आराखडे सर्व यंत्रणांनी १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज येथे दिले.

समितीच्या कामकाजासाठीची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी विविध यंत्रणांचे दायित्व तसेच चालू वित्तीय वर्षातील कामांची प्रगती यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे तसेच सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त प्रदीप भोगले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यंत्रणांनी यापूर्वीच्या कामाच्या दायित्वाबाबत तातडीने घालून लक्ष



पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

ज्या विभागांनी तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेतली आहे त्यांनी तात्काळ प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करावेत.सर्व विभागांनी तज्ज्ञ नसेच चकणखू देखील तत्काळ पूर्ण करावे त्यासोबतच पुढील काळात

गतिमान पद्धतीने काम होण्याच्या दृष्टीकोणातून ख- झरी आता मोबाईल ॲप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे हे ॲप्लीकेशन सर्वांनी गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावेत आणि आगामी वर्षासाठीचे प्रस्ताव डिजिटल पद्धतीने सादर करावेत अशी माहिती नियोजन अधिकारी डॉ. चिंचाणे यांनी दिली. यंत्रणांनी आगामी वर्षासाठीचे प्रस्ताव सादर करताना ते परिपूर्ण असतील याची खबरदारी घ्यावी.

तसेच झूच गतीशक्ती अंतर्गत आवश्यक, लॉगीन तयार करावी या कामासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात रावेत अशी सूचना जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी यावेळी दिली. बैठकीच्या आयोजनासाठी सहा नियोजन अधिकारी राधाकिशन इथारे व त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.

हे पत्रक मालक मुद्रक व प्रकाशक, संपादक आदोडे साहस पंढरीनाथ यांनी वरद प्रिंटर्स,जालना रोड,सहयोगनगर,बीड-४३११२२ येथे छापून कार्यालय सायं.दैनिक बीड सरकार संत नामदेवनगर, धानोरा रोड,बीड-४३११२२ येथे प्रकाशित केले आहे. मोबाईल नं.९८५०७९४७७९ (या अंकामधील छापलेल्या मजकुराशी संपादक/प्रकाशक सहमत असतीलच असे नाही- वाद बीड न्यायालया अंतर्गत)

Daily Evening Beed Sarkar Owner,Printer,Publisher and Editor Adode Sahas Pandhrinath has Varad Printers,Jalna Road Sahayog Nagar,Beed-431122 (Mahrashtra) and Published In Office Evening Daily Beed Sarkar,Sant Namdevnagar, Dhanora Road, Beed-431122. Mobile No. 9850794779 (The editors / publishers do not necessarily agree with the printed text in this issue - under the Beed Court of Appeals)